

वितरण आदेश क्रमांक ४  
कोषागारातून रोख रक्कम देय अनुदान  
सन २००६-२००७

पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी  
केंद्र पुरस्कृत १२ व्या वित्त आयोगाच्या देय  
अनुदानाचे वितरण.

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग  
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २००६/प्र.क्र.५२२/वित्त-४  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक: ८ नोव्हेंबर, २००६

- वाचा: १. शासन निर्णय, क्रमांक बाविआ-२००५/प्र.क्र.३९०/वित्त-४,  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग मंत्रालय, दिनांक ३ डिसेंबर २००५.  
२. शासन निर्णय पूरक / शुध्दीपत्रक क्रमांक-बाविआ- २००५/प्र.क्र.३९०/वित्त-४  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग मंत्रालय, दिनांक ५ जानेवारी, २००६.  
३. शासन निर्णय, क्रमांक बाविआ-२००६/प्र.क्र.५०८/वित्त-४,  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग मंत्रालय, दिनांक ९ मे, २००६  
४. शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २००६/प्र.क्र.५२२/वित्त-४  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग मंत्रालय, दिनांक: २९ सप्टेंबर, २००६

**प्रस्तावना:-**

पंचायती राज या त्रिस्तरीय व्यवस्थेअंतर्गत ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीत अनेक केंद्रीय व राज्यस्तरीय अनुदानीत योजना नव्याने सुधारीत स्वरूपात व अधिक व्यापकपणे राबविण्यात येत आहेत. यापैकी काही योजनासाठी बाराव्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाबाबतच्या विहित मार्गदर्शकांनुसार संगणकीय डाटाबेस सुविधा निर्माण करण्यासाठीच्या खर्चास अनुज्ञेयता आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या पंचायती राज मंत्रालयानेही एक "पंचायती राज पोर्टल" राष्ट्रीय स्तरावर NIC मार्फत विकसील केले असून त्यावर सर्व राज्यांची जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत स्तरापर्यंतची माहिती भरण्याबाबत सूचना दिल्या असून त्याअंतर्गत एक राष्ट्रीय स्तरावर डाटाबेस निर्माण होणार आहे. पंचायती राज पोर्टलवर डाटा एन्ट्रीसाठी निविदा प्रक्रियेनेतर्फे. Ace Brain System and Software Ltd. Pune यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर कंपनीने पंचायती राज संबंधीचा काही डाटा एक्सेल मध्ये नोंदविण्याचे काम करून डाटा एन्ट्रीसाठी रु.४५७८/- (रुपये चार हजार पाचशे अठठ्यात्तर फक्त) चे देयक सादर केले आहे.

**शासन निर्णय:-**

मे. Ace Brain System and Software Ltd. Pune या कंपनीने पंचायती राज संबंधीचा काही डाटा एक्सेल मध्ये नोंदविण्याचे काम करून डाटा एन्ट्रीसाठी रु.४५७८/- (रुपये चार हजार पाचशे अठठ्यात्तर फक्त) चे सादर केलेले देयक मंजूर करण्यात आले असून या खर्चास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या शासन निर्णयान्वये उपरोक्त रु. रु.४५७८/- (रुपये चार हजार पाचशे अठठ्यात्तर फक्त) इतका निधी जिल्हा परिषद पुणे यांना वितरीत करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी सदर रक्कम मे Ace Brain System and Software Ltd. Pune या कंपनीस अदा करण्याची कार्यवाही करावी व आपला अहवाल पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत शासनाने माग्युक्त चुकता सादर करावा. सोबत देयकाच्या प्रती पाठविण्यात येत आहेत.

२. उपरोक्त रक्कम आहरण करून त्याचे संचितरण करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांना देण्यात येत आहेत. वरील संबंधीत रकमेचा धनादेश M/s ACE BRAIN SYSTEM AND SOFTWARE LTD. यांच्या नावाने काढण्यात यावा.

३. या बाबीवर होणारा खर्च मागणी क्र.एल-३, २५१५ - इतर ग्रामीण विकास कार्यक्रम. १०१ - पंचायती राज, ४१ - सहाय्यक अनुदाने, (०१) (१०) १२ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पंचायत राज संस्थांना विविध योजनांसाठी अनुदाने (योजनेतर) (२५१५०४६५) या लेखाशिर्षातर्गत सन २००६-२००७ च्या मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २००६११०८१५४६३७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



( मा. गो. भोंगाडे )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति

महालेखापाल, महाराष्ट्र - १ (लेखापरीक्षा), मुंबई (पाच जादा प्रतीसह)

विभागीय आयुक्त पुणे विभाग, पुणे .

मुख्य लेखा परिक्षक , स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.

उपमुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, पुणे .

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे .

मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे .

मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे .

जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे .

वित्त विभाग (व्यय-१५/अर्थोपाय.)

वित्त विभाग (वित्त आयोग कक्ष, )

निवड नस्ती का.क्र.वित्त-४, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय. मुंबई - ३२